

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित
महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क
(मॅग्नेट)प्रकल्प राबविण्यासाठी स्थापन
करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या
रचनेत बदल करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: मॅग्नेट ०८२५/प्र.क्र.८७/२१-स
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १० जून, २०२५.

वाचा:-

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.कृपमं-०११८/प्र.क्र.१३/२१-स, दि.३०.०९.२०२०.
- २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.योजना-१०२०/प्र.क्र.१८३/२१-स, दि.०९.१०.२०२०.
- ३) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.कृपमं-०११८/प्र.क्र.१३/२१-स, दि.१९.१०.२०२०.
- ४) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. मॅग्नेट ०८२५/प्र.क्र.८७/२१-स, दि.१०.६.२०२५.

प्रस्तावना:-

दि.२९.०७.२०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित “महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET)” प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

उपरोक्त मॅग्नेट प्रकल्प राबविण्यासाठी मॅग्नेट संस्थेची स्थापना संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. त्यानुसार “महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (MAGNET) संस्था” हिच्या रचनेमध्ये अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, पणन विभाग, मंत्रालय हे अध्यक्ष आहेत.

तसेच, सदर प्रकल्प राबविण्यासाठी व प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

मॅग्नेट संस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग होऊन विविध लोकप्रतिनिधींच्या तसेच शेतकऱ्यांच्या विषयांची प्राधान्याने हाताळणी होऊन, परिणामकारक कामकाज होण्यासाठी दि.२७.०५.२०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत “महाराष्ट्र अँग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (MAGNET) संस्थेचे” अध्यक्ष हे मा.मंत्री (पणन) व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, पणन विभाग, मंत्रालय हे सह अध्यक्ष करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, मॅग्नेट प्रकल्प राबविण्यासाठी व मॅग्नेट प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष “मुख्य सचिव” यांच्याऐवजी “मुख्यमंत्री” हे अध्यक्ष व “मंत्री (पणन)” हे उपअध्यक्ष व “मुख्य सचिव” हे सदस्य असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उपरोक्त मंत्रिमंडळ निर्णयानुसार संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये मॅग्नेट संस्थेच्या रचनेत बदल करण्यात आलेला आहे. तद्अनुषंगाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या रचनेत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित “महाराष्ट्र अग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET)” प्रकल्प राबविण्यासाठी व प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या रचनेत “मुख्यमंत्री” हे अध्यक्ष व “मंत्री(पणन)” हे उप अध्यक्ष व “मुख्य सचिव” हे सदस्य राहतील असा बदल करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार “राज्यस्तरीय सुकाणू समितीची” रचना खालीलप्रमाणे राहिल-

अ.क्र.	समितीचे सदस्य	पदनाम
१.	मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य	अध्यक्ष
२.	मा. मंत्री (पणन)	उप अध्यक्ष
३.	मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य	सदस्य
४.	अपर मुख्य सचिव (वित्त)	सदस्य
५.	अपर मुख्य सचिव (नियोजन),	सदस्य
६.	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा व कामगार विभाग,	सदस्य
७.	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग,	सदस्य
८.	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, महिला व बाल विकास विभाग,	सदस्य
९.	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	सदस्य सचिव

२. सदर शासन निर्णय दि.२७.०५.२०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६१०१८५०१७३००२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रवीण दराडे)

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान सभा / परिषद, विधानभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (नियोजन), मंत्रालय, मुंबई.

१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (कृषी), मंत्रालय, मुंबई.
११. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालय, मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (महिला व बाल विकास), मंत्रालय, मुंबई.
१३. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१४. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे.
१५. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र ऑग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे.
१६. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य -१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) मुंबई.
१७. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य -२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) नागपूर.
१८. सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२.
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकार
२०. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२२. उपसचिव, वित्त विभाग (व्यय-२/अर्थबळ), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
२३. उपसचिव, नियोजन विभाग (कार्यासन १४३१), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
२४. अवर सचिव/कक्ष अधिकारी (१७-स/रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
२५. निवडनस्ती (२१-स).